

Date: January 26, 2025.

To BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai- 400 001

SCRIP CODE: 543895

Subject: Newspaper Publication(s) for Corrigendum to the Notice of Extra-Ordinary General Meeting ("*EOGM*") of the Company.

Dear Sir/ Madam,

With reference to the captioned subject and in accordance with the provisions of Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of the newspaper advertisement published in the following newspaper:

- 1. Pratha Kal (Daily Newspaper in Vernacular Language) on 26.01.2025.
- 2. Active Times (Daily Newspaper in English Language) on 26.01.2025.

The aforesaid information is also available on the website of the Company https://exhicongroup.com/.

This is for your information and records.

Thanking You

Yours Faithfully
For Exhicon Events Media Solutions Limited

Pranjul Jain Company Secretary & Compliance Officer Membership No. – A67725

Encl: A/a

EXHICON EVENTS MEDIA SOLUTIONS LIMITED

Crypto Scam मध्ये आलं पेमेंटचं नाव, कंपनीकडून खंडन; शेअर आपटला देऊन २२०० कोटींहन अधिक रक्कम कम्युनिकेशन्स ही ईडीकडून चौकशी

पेटीएमच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीनं या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असलं तरी या बातमीमुळे शुक्रवारी पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पेटीएमच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांहुन अधिक घसरली व्यवहारादरम्यान हा शेअर ८.८४ टक्क्यांनी घसरून ७७३.९० रुपयांवर आला. व्यवहाराअंती शेअरचा भाव ८०७.७५ रुपयांवर आला. यात ४.८५ टक्क्यांची घसरण झाली.

डिसेंबर २०२४ मध्ये हा शेअर १,०६३ रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. तर मे २०२४ मध्ये शेअरचा नीचांकी स्तर ३१० रुपये होता.फिनटेक कंपनी पेटीएमची मूळ कंपनी



सुरू असलेल्या आठ पेमेंट गेटवेपैकी एक आहे. हे असं पेमेंट गेटवे आहेत ज्यांनी गेल्या दोन वर्षांत त्यांच्या व्हर्च्युअल सुमारे ५०० कोटी रुपये जमा केले आहेत. टोकन ॲपच्या

चिनी नागरिकांनी माध्यमातून १० क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीनं क्रिप्टोकरन्सी मायनिंगमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन

कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/

सीआयएन/एलएलपी क.

नोंदणीकत कार्यालयाचा पत्ता

निश्चित मालमत्ता उपलब्ध असले

मुख्य प्रोडक्ट्स/सर्व्हिसेसर्च

गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेल्या

मुख्य प्रोडक्ट्स/ सर्व्हिसेसची मात्रा

गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह

पुढील तपशील (शेड्युल्स समवेत)

दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित

तारीखा संबंधित उपक्रम व प्रक्रिया

कोडच्या अनुच्छेद २५(२)(एच)

तावित दराव अर्जाची तरतूदीय सूची जारी करण्याची तारीख(सुधानि

याची तारीखा, मूल्यांकन मॅट्रीक्स व विनंती (सुधारित तारीखा)

स्तावित ठराव अर्जाचे आयोजन ठरावाकरिता विनंती व माहिती उपक्रम जार

कर्मचारी/ वर्कमेन यांची संख्या

. रतिष्ठापित क्षमता

३ युआरएल वेबसाइट

गोळा केल्याचा आरोप आहे. या रकमेचा काही परदेशात पाठविण्यात आला होता, तर सुमारे ५०० कोटी रुपये लाभार्थ्यांना हस्तांतरित या पेमेंट व्हर्च्यअल खात्यात जमा करण्यात आले होते.

दरम्यान, पेटीएमने शेअर बाजारांवर स्पष्टीकरण करत कंपनीला सक्तवसुली संचालनालयाकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही

नवयुग टेलेफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता स्वारस्यांची

अभिव्यक्तींचे आमंत्रण देणारे शुद्धिपत्रक

विनियमन, २०१६ च्या विनियमन ३६ए (१) अंतर्गत)

फॉर्म जी दि. १० जानेवारी, २०२५ च्या संदर्भावरून दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया

(कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या व प्रसिद्ध दि. १० जानेवारी,

२०२५ रोजी व नवयुग टेलेफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे धनको यांना समिती द्वारे घोषित केलेल्या

सदर संदर्भावरून, पुढे प्रस्तावित ठराव अर्जदार यांच्याद्वारे स्वारस्यांची अभिव्यक्ती सादरीकरण विहित

संबंधित विवरण

पॅन : AAACN1286C

वयुग देलेफिल्म्स प्रायव्हेद लिमिदेड

अन्य एन्टरटेनमेंट संबंधात उपक्रमांकरिता

शून्य (व्यवस्थापनाद्वारे प्रदानित माहिती अनुसार)

gmail.com

सीआयएन : U92110MH1994PTC078309

कॉम्प्लेक्स, मिलात नगर, अंधेरी (प), मुंबई उपनगरीय,

फ्लॅट क्र. २, तळ मजला, ड्युप्लेक्स हाईट्स सीएचएस लि., लोखंडवाल

निश्चित मालमत्ता पत्ता फ्लॅंद क्र. २, तळ मजला, ड्युप्लेक्स हाईट्रस

कंपनीने एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जसे की उपक्रम प्रोडक्शन व फिल्म्स

टीव्ही शोज, ब्रोडकास्टींग व कन्टेन्ट क्रिएशनकरिता रेडिओ प्लॅटफॉर्म्स व

सदर माहिती प्रस्तावित दराव अर्जाद्वारे प्राप्त करावी navyug.cirp@

पात्रता अर्हता निर्देशित विस्तृत माहिती ईओआय व आरपी मार्फत खालील

2.02.202

१२.03.२0२

एएफए वैधता : ३१.१२.२०२

ईमेल आयडी navvug.cirp@gmail.ले। वरून प्राप्त करता

तीएचएस लि., लोखंडवाला कॉम्प्लेक्स, मिलात नगर, अंधेरी (प) ४०

(दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळख

स्वारस्यांची अभिव्यक्ती ०३ फेब्रुवारी, २०२५ रोजी स्विकृतीकरिता विस्तारित केली आहे.

अनुसार सुधारित करून स्वारस्यांची अभिव्यक्ती आमंत्रण करण्याकरिता सुधारित केली आहे.

प्रकरणं थर्ड पार्टी व्यापाऱ्यांशी संबंधित अशाच जुन्या चौकशीशी असल्याचं सक्तवसुली

म्हटलं. संचालनालयाकडून आम्हाला अशी कोणतीही नवी नोटीस मिळालेली नाही, याची आम्ही पुष्टी

जाहीर सूचना

सामान्य जनतला याद्वार कळवण्यात यत का, माझ आशल सा. ाप्रत दिनेश टेलर हे अंधेरी येथील उप निबंधकाच्या क्षेत्रातील गाव: अंधेरी तालुका अंधेरी जिल्हा मुंबई उपनगर–४०००५३ येथे स्थित प्लॉट क्र -५८ आरटीओ लेन धारक जमिनीवरील ''गौतम को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' इमारतीमधील मोजमापीत ६३३ चौ.पु हाजासन सासायटा एतिन्छ इनारतानयारा नाजनायार पर्रस्या.नु तळ मजल्यावरील ए विंग, फ्लॅट क्र. ६०१ आणि प्रत्येकी रु. ५०/ च्या दर्शनी मूल्याचे ५ शेअर्स, शेअर प्रमाणपत्र क्र.१, विभिन्न क्र. १ की. श्री. आत्माराम भिकोबा कामठे (मे. एरिसेंट हायजीन पा.लि. च

का, त्रा. आत्माराम मिकाबा कामठ (म. एरसट हावजान प्रा.ाल. संचालक) यांनी वीस रुपयांच्या गैरन्यायिक स्टॅम्प पेपर वर निष्पादि १२/०५/२००३ रोजीच्या विक्रीकरिताचा करारान्वये ''गौतम को गॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' यांच्याकडून सदर फ्लॉ

खरेदी केला, जो अनोदणीकृत होता. सदर श्री. आत्माराम भिकोबा कामठे यांनी इलाहाबाद बैंकेकडे फ्लॅट क्र. ६०१ गहाण ठेवून कर्ज प्राप्त केले आणि त्यानंतर श्री. आत्माराम भकोबा कामठे हे सदर बँकेला थकीत कर्ज रक्कम भरण्यास कसूरवा ठरले आणि सदर बँकेने सरफैसी ॲक्ट अन्वये सदर मिळकत जप्त केर्ल रत जार्ग सद्द ज्वन सरमता जयर जन्य सद्द निळकत जिन्न करता. इर माझे अशिल सौ. प्रिती दिनेश टेलर यांनी इंडियन बँकेकडून लावामार्फत सदर फ्लॅट खरेदी/संपादित केला आणि सदर बँकेने १९/०६/२०२४ रोजीस माझ्या अशिलांना विक्री प्रमाणपत्र जारी केले . , , जे १९/०६/२०२४ रोजीच्या दस्तावेज क्र.बीडीआर-१६-९७६८ २०२४ अन्वये, अंधेरी-५ चे उप निबंधक यांच्याकडे रितर थी. आत्माराम भिकोबा कामठे आणि ''गौतम को–ऑपरेटिव

हाऊसिंस सोसायटी लिमिटेड '' यांच्यातील निष्मादित बरील सदर करार हा माझ्या अशिलांद्वारे हरवला/गहाळ झाला आहे, अथक शोधानंतरही मूळ करार माझ्या अशिलांन सापडलेली नाही. आणि माझे अशिल . १स्तावित बँकेकडे सदर फ्लॅट गहाण ठेवण्यास इच्छ्क आहेत. जर कोणत्याही व्यक्तीस सदर फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारच्या ह किंवा शेअर्सचा दावा जसे की विक्री, गहाण, धारणाधिकार, प्रभा गरसा इ. जर असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना य ्राप्तपा अकाशनापासून ७ दिवसांच्या आत त्याच्या/तिच्य दाव्यांच्या संदर्भात पुष्ठधर्थ दस्तावेजासह माहिती देणे आवश्यक आहे कस्ए केल्यास असे मानले जार्डल की त्रावे चर्ची

ठिकाण : मुंबई दिनांक : २६/०१/२०२५ पंकज कुमार द्विवेदी (वकील उच्च न्याया कार्यालय: छबीनाथ पांडे कंपाऊंड, एअर पोर्ट रोड, मरोळ नाका अंधेरी(पूर्व), मुंबई-४०००५९

तथ्यात्मकदृष्ट्या चुकीची दिशाभूल करणारी असल्याचंही त्यांनी

सध्याच्या सूचनेद्वारे सर्व लोकांना कळवले जाते की **कु. नीत** श्रीचंद बधीजा, श्री. श्रीचंद रामचंद बधीजा व सौ. अंज

श्रीचंद बथीजा हे फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, इमारत क्र बी६, ''रुतु एन्क्लेव्ह'' इमारत क्र. बी५, बी६ व बी७ सीएचएस लि., मुच्छला पॉलिटेक्निकमोर, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प)-४००६१५; मोज. ३६०.०० चौ.फु. (चटई) चे कायदेशीर सह-मालक असून त्यांच्या नावे शेअर प्रमाणपत्र क्र.३२, विभिन्न क्र. १५६ ते १६० चे धारक आहेत, जे त्यांनी १७.०२.२००३ रोजीच्या दस्तावेज क्र. टीएनएन-५ १०२१-२००३ अन्वये नोंदणीकृत ३०.०१.२००३ रोजीच्या करारान्वये हरसिद्ध प्रॉपर्टीज (ठाणे) प्रायव्हेट लि. यांच्या कडून खरेदी केले होते. सदर श्री. श्रीचंद रामचंद बथीजा यांचे ०६.०३.२००४ रोजी निधन झाले आणि सौ. अंजु **श्रीचंद बथीजा** यांचे सुद्धा १४.०३.२०२२ रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्च्यात एक मुलगी कु. नीता श्रीचंद बथीजा (लग्नानंतरचे नाव सौ. आंचल योगेश खत्री आणि मुलगा **श्री. कमल श्रीचंद बथीजा** हे मालक म्हणून त्यांचे नदर फ्लॅटच्या संदर्भात त्यांचे अविभाजीत शेअर. वापर संपादन करण्यास एकमात्र कायदेशीर वारसदार आहेत आणि आता सदर कु. नीता श्रीचंद बथीजा (लग्नानंतरचे नाव सौ. आंचल योगेश खत्री आणि मुलगा श्री. कमल श्रीचंद बथीजा हे सदर फ्लॅट माझे अशिल म्हणजेच श्री. कौस्तुभ नरेंद्र सदये व श्री. नरेंद्र सखाराम सदये यांना मालकी त्त्वावर विकण्यास/हस्तांतर करण्यास इच्छुक आहेत. कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर फ्लॅट मध्ये कोणताही हक्क किंवा

शेअरचा दावा जसे की मालकी, गहाण, तारण, धारणाधिकार प्रभार, वारसाहक इ.असल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/तिच्या दाव्यांच्या संदर्भात पुष्ठ्यर्थ दस्तावेजांसह या जाहीर सूचनेच्या प्रकाशनापासून १ दिवसांत कळवावे कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावा किंवा दावे काही असल्यास ते त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील

ठिकाण : मुंबई दिनांक : २६.०१.२०२५

रक्षा रुद्राक्षकरित श्री. अमिताभ शेडी वकील उच्च न्यायालर

मोब क ९३२३६६६२८२ ईमेल : advshetty007@gmail.com

डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर लिमिटेडची आयपीओ ऑफर २९ जानेवारीपासून खुली होणार, प्राईस बँड प्रतिसमभाग रु. ३८२/- ते रु. ४०२/- जाहीर

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) : नेत्रचिकित्सा वैद्यकीय सेवा क्षेत्रात देशात अग्रणी ब्रँड असलेल्या डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर लिमिटेड कंपनीने आपल्या आगामी आयपीओ साठी प्राईस बँड जाहीर केला आहे. कंपनीने प्रतिसमभाग रु. ३८२/-ते रु. ४०२/- असा प्राईसबँड घोषित केला आहे. क्रिसिल एमआय अँड ए अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये प्रचालन महसुलाच्या मापदंडानुसार नेत्र चिकित्सा वैद्यकीय सेवा डॉ. अगरवाल हेल्थ केअर लिमिटेड कंपनी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

डॉ. अगरवाल्स हेल्थ केअर क्लिनिक लिमिटेडची आयपीओ खुली ऑफर बुधवार दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुली होउन दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी बंद होणार आहे. इच्छुक गुंतवणूकदार किमान ३५ समभागांचा एक लॉट व त्यापुढे ३५ समभागांच्या पटीत गुंतणूक करु शकणार आहेत. आयपीओ इश्यूमध्ये १,५७९,३९९ कर्मचाऱ्यासाठी तर शेअरहोल्डरसाठी १,१२९,५७४ समभाग राखून ठेवण्यात



आयपीओ ऑफरमध्ये रु. ३०० कोटींचे नवे समभाग व कंपनीचे प्रमोटर,, गुंतवणुकदार व अन्य समभागधारक यांच्याकडून ऑफर फॉर सेल अंतर्गत ६७,८४२,२८४ समभागांचा समावेश आहे. आयपीओ ऑफरद्वारे नव्या भांडवलापैकी रु. १९५ कोटी रक्कम कंपनी आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. तर उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतुंसाठी वापरण्यात येणार आहे. तसेच काही रकमेतन अन्य कंपन्या ताब्यात घेण्याचा देखील कंपनीचा मानस आहे.

डॉ. अगरवाल्स हेल्थकेअर नेत्र चिकित्सा क्षेत्रात मोतीबिंदु व अन्य शस्त्रक्रिया सांठी सल्ला, निदान, नॉन सर्जिकल उपचार, यासाठी सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारी कंपनी आहे. तसेच कॉन्टॅक्ट लेन्स सामुग्री, व नेत्रचिकित्सा संबंधीचे औषधी उत्पपादनांची विक्री देखील या कंपनीकडून केली जाते. क्रिसिल एमआय अँड ए अहवाल ३० सप्टेंबर२०२४ अनुसार कंपनीचे देशभरात २०९ सेवाकेंद्रांचे जाळे आहे. तसेच याच अहवालानुसार देशभरातील एकूण नेत्रचिकित्सा सेवेते या कंपनीचा वाटा तब्बल २५ टक्के आहे.

SWOJAS FOODS LIMITED

(Formerly Known as Swojas Energy Foods Limited) CIN No.: L15201MH1993PLC358584

Registered Office: 6L, 10 Floor, 3, Navjeevan Society, Dr. Dadasaheb Bhadkamkar Marg, Mumbai Central, Mumbai – 400008

Corporate Office: Block A, Office No. 1004, Mondeal Heights, Nr. Panchratna Party Plot, S.G. Highway, Ahmedabad, Gujarat-380051, India • Contact: +91 9595200000 Email: swojasenergyfoodsltd@gmail.com, Website: www.sefl.co.in

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024

(Rs. In Lacs except for earning per share data)

Sr. No		Quarter ended December 31, 2024 Unaudited	Preceding Quarter ended September 30, 2024 Unaudited	Corresponding Quarter ended December 31, 2023 Unaudited	Year to date figure for current period 31/12/2024 Unaudited	year ended 31/12/2023	Year ended March 31, 2024 Audited
1.	Total Income from Operations	3607.39	782.88	0.00	4390.28	0.00	21.32
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or extraordinary items)	283.03	40.84	3.54	327.78	4.79	6.17
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or extraordinary items)	283.03	40.84	3.54	327.78	4.79	6.17
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or extraordinary items)	201.18	27.00	2.93	232.10	3.87	4.38
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	201.18	27.00	2.93	232.10	3.87	4.38
6.	Equity Share Capital	3096.27	3096.27	3096.27	3096.27	3096.27	3096.27
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance sheet of previous year)	-	_	-	_	-	(2741.45)
8.	Face Value of Equity Shares	10.00 Rs.	10.00 Rs.	10.00 Rs.	10.00 Rs.	10.00 Rs.	10.00 Rs.
9.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic : 2. Diluted :	0.00 0.00	0.00 0.00	0.01 0.01	0.00 0.00	0.00 0.00	0.01 0.01
Soon to I				4a Daad			

Notes: The above is an extract of financial results of the company and the detailed Un-audited Financial Results of the Company for the Quarter and nine months ended on 31st December, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock Exchange Website www.bseindia.com and on Company's website



FOR, SWOJAS FOODS LIMITED (Formerly Known as Swojas Energy Foods Limited

Place: Ahmedabad MANAGING DIRECTOR &CFO DIN: 06422789

Date : 25-01-2025

PARTHRAJSINH HARSHADSINH RANA

जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८ मध्ये होनोररी विजीटिंग स्पेशालिस्ट/ सुपर स्पेशालिस्टची नियुक्ती

अधिसूचना

कंत्राट आधारावर पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रूणालयाच्या विविध विभागामध्ये होनोररी विजीटिंग स्पेशालिस्ट/ सुपर स्पेशालिस्ट (डॉक्टर्स)करिता नियुक्तीकरिता अर्ज रूम क्र. २२, तळ मजला, एस्टॅब्लीशमेंट कार्यालय, जगजीवनराम रुग्णालयामध्ये दि. ०३.०२.२०२५ ते ०८.०२.२०२५ रोजी १०.०० ते १६.०० पर्यंत स्विकृत केले

जातील, विहित तारखोनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. रेल्वे मंडळाचे पत्र क्र. २०१४/एच–१/१२/८/एचव्हीएस/ पॉलिसी दि. १९.०६.२०१८ अनुसार नियुक्ती दस्तावेज यांच्या आधारावर केली जाईल. इंटरव्हयू आयोजित

विभाग तपशील/ स्पेशालिस्ट शाखा/ सुपर स्पेशालिस्ट/ पदांची संख्या/ विहित तास-दिवस- आढवडे व वेतन खालीलप्रमाणे

अनु.	विभाग	होनोररी स्पेशालिस्द/ सुपर	एकूण पदे	तास/ दिवस/	वेतन (रु.)
क्र.		स्पेशालिस्टकरिता शाखा		आढवडे संख्या	
٧.	मेडिसीन- डर्मेटोलॉजी	डर्मेटोलॉजी (स्पेशालिस्ट)	०१	०२ तास/ ०४ दिवस/ आढवडे	रु.३२०००/ – पीएम
۶.	मेडिकल ओनकोलॉजीस्ट	ऑनकोलॉजीस्ट (सुपर स्पेशालिस्ट)	०१	०२ तास/ ०४ दिवस/ आढवडे	रु. ४००००/ – पीएम
n.	एन्डोक्रिनोलॉजी	एन्डोक्रिनोलॉजी (सुपर स्पेशालिस्ट)	०१	०२ तास/ ०२ दिवस/ आढवडे	रु. २००००/- पीएम
٧.	ओबीजीवाय	ओबीजीवाय (स्पेशालिस्ट)	०१	०२ तास/ ०४ दिवस/ आढवडे	रु. १६०००/- पीएम
ч.	ॲनेस्थेशिया/ पेन क्लिनीक	ॲनेस्थेशिया/ पेन क्लिनीक (स्पेशालिस्ट)	०१	०४तास/ ०४ दिवस/ आढवडे	रु. ४८०००/- पीएम
ξ.	पॅथोलॉजी मायक्रोबायोलॉजी	मायक्रोबायोलॉजी (स्पेशालिस्ट)	०१	०४ तास/ ०६ दिवस/ आढवडे	रु. ७८०००/- पीएम

नियुक्ती प्रक्रिया : क्षेत्रिय रेल्वे/ पीसीएमडी अंडरटेकिंग सिलेक्शनकरिता एमडी/सीएमएस/ इनचार्जद्वारे तीन डॉक्टर्सच्या समितीकरिता असेल. संपूर्ण प्राधिकरणाकडे सामान्य व्यवस्था यांचे होनोररी विजीटिंग स्पेशालिस्ट/ सुपर स्पेशालिस्ट यांची नियुक्ती मंजूरी आहे.

पात्र अर्हता व अनुभव:

सुपर स्पेशालिस्ट : किमीान पात्रता पोस्ट डॉक्टरल पात्रता डीएम/एमसीएच वा तत्सम

पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून. ०३ वर्षांचा किमान अनुभव विशेष कार्य संबंधित विशेष पीडी डिग्री प्राप्त करण्याकरिता पीजी डिप्लोमा प्राप्त करण्याकरिता संबंधित विशेषज्ञ यांना संबंधात विहित कामांकरिता ०५ वर्ष अनुभव व पीजी डिप्लोमा उपलब्ध नाही.

पहिल्या वेळी दरम्यान विहित वय ३० वर्ष ते ६४ वर्ष दरम्यान आहे. अप्पर वयोमर्यादा ६५ वर्षापर्यंत आहे. टीप : वरील निर्देशित कार्यरत तासांच्या आत हॉस्पिटलमध्ये एमर्जेन्सीकरिता कोणत्याही दिवशी रविवार व ऑफ दिवस समाविष्ट (०४ दिवस व ०

दिवस/ आढवडे) कोणत्याही दिवसाकरिता.

अर्ज जगजीवनराम हॉस्पिटल लोकेशन, मुंबई येथे १० किमी रेडिअसच्या आत राहत असल्यास सेवा होनोररी विजीटिंग स्पेशालिस्ट जे. आर. रुग्णालय, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल येथे एक वर्षाकरिता नियुक्त केली आहे व एचव्हीएस (होनोररी विजीटिंग स्पेशालिस्ट) संबंधात रेल्वे प्राधिकरणाच्या आवश्यकता अनुसा नियुक्तीकरिता टर्मिनेशन : नियुक्ती एक महिन्याच्या आत करण्यात येईल. प्रशासनाकडे सदर टर्मिनेशनकरिता कोणतेही कारण न देता रद करण्याचा अधिकार

आहे. सर्व योजनेच्या अटी व शर्ती होनोररी विजीटिंग स्पेशालिस्ट यांच्याकरिता अपरिवर्तीत राहील. पश्चिम रेल्व अधिक माहितीकरिता रेल्वे वेबसाइट wr.indianrailways.gov.in व न्युज ॲन्ड

रिक्नटमेंट सेक्शन व दूर. क्र. ०२२ ६७६४३१८० वर संपर्क साधावा



EXHICON

आयबीबीआय नोंदणीीकरण क्र. : आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०२८४१/२०२३-२०२४/१४३६

पत्ता : युनिट क्र. ६०५, ६ वा मजला, सनदेक क्रेस्ट, मुकुंद नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९

एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स लिमिटेड कॉर्पोरेट आयडेंटिटी क्रमांक (सीआयएन) : एल ७४९९०एम एच २०१०पीएलसी २०८२१८

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्रमांक १३४ आणि १४६, १ ला मजला, अंधेरी इंडस्ट्रिअल क्षेत्र, प्लॉट क्रमांक २२, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३, महाराष्ट्र, भारत दुरध्वनी क्रमांक: १८०० २५८ ८१०३ संकेतस्थळ: https://exhicongroup.com/ इ मेल : info@exhicongroup.com / cs@exhicongroup.com

एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स लिमिटेड (कंपनी) यांच्या मंगळवार दिनांक २८ जानेवारी २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ९. ०० वाजता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय युनिट क्रमांक १३४ आणि १४६, १ ला मजला, अंधेरी इंडस्टिअल क्षेत्र प्लॉट क्रमांक २२, वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०० ०५३, महाराष्ट्र, भारत येथे होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेच्या (इओजीएम) सूचनेला शुध्दीपत्र

एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्युशन्स लिमिटेड (कंपनी) यांनी विशेष सर्वसाधारण सभेची सूचन दिनांकीत ०२ जानेवारी २०२५ इ मेलच्या माध्यमातून दिनांक ०६ जानेवारी २०२५ रोजी विशेष सर्वसाधार सभेच्या सचनेत नमुद करण्यात आलेल्या प्रस्ताव क्रमांक ०१ ते प्रस्ताव क्रमांक १३ यांना सभासदांची मान्यत घेण्यासाठी कंपनीच्या सर्व सभासदांना जारी केली आहे, विशेष सर्वसाधारण सभेची सूचना आणि सूचनेरं शुध्दीपत्र दिनांकीत २३ जानेवारी २०२५ कंपनीच्या सर्व सभासदांना कंपनी कायदा २०१३ च्या तरतुर्दींच्या अनुसार आणि त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या विविध नियमांच्या अनुसार आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेल्या परिपत्रकाच्या अनुसार निर्गमित करण्यात आली आहे. विशेष सर्वसाधारण सभेच्या सदरील सूचनेत प्रस्ताव क्रमांक ०३ हा अप्रवर्तक सार्वजनिक प्रवर्गातील गुंतवणूकदारांना रोख स्वरूपात इक्विटी समभागात कन्व्हर्टिबल वॉरंटस प्राधान्य तत्वावर जारी करण्याच्या संदर्भात विचार करणे आणि मान्यता देणे असे असे नमुद करण्यात आले आहे. प्रस्ताव क्रमांक ३ चा मथळा आणि एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट यांच्यात बदल करण्या आवश्यकता असून त्यामुळे संचालक मंडळाने विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या शुध्दीपत्राला मान्यता दिली

विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या संदर्भात कंपनीच्या असे निदर्शनास आले आहे की आणि कंपनीला असे योग्य वाटते की सभासदांच्या निदर्शनास खालील बाबी आणून देणे आवश्यक आहे. आणि त्यामुळे विशेष सर्वसाधारण सभेच्या सचनेला शध्दीपत्र सभासदांना आणि संबंधित हितसंबंधींना जारी करण्यात येत आहे. शध्दीपत्र हे कंपनीच्य विशेष सर्वेसाधारण सभेची सूचना दिनांकीत ०२ जानेवारी २०२५ चा अविभाज्य भाग आहे

विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेचे शुध्दीपत्र कंपनीचे संकेतस्थळ https://exhicongroup.com येथे आणि बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे अनुक्रमाने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोणत्याही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांन cs@exhicongroup.com या इ मेल तपशिलांवर संपर्क साधावा. संचालक मंडळाच्या आदेशाच्या

स्थळ : मुंबई दिनांक: २५/०१/२०२५

दि. २६ जानेवारी, २०२५

ठिकाण : मुंबई

स्वाक्षरी / कईम मोहम्मद सय्यद व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०३१६३५९१

मे. स्टीडफास्ट शिपींग प्रायव्हेट लिमिटेडकरिता स्वारस्यांची अभिव्यक्तीकरिता आमंत्रण दाभोळ, रत्नागिरी येथे शिप्स व वेसेल्स यांचे रेटिंग आऊटचे व्यवस

वाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, २०१६ च्या विनियमन ३६ए च्या उप-विनियमन (१) अंतर्गत)

संबंधित विवरण

٧.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/सीआयएन/ एलएलपी क्र.	मे. स्टीडफास्ट शिपींग प्रायव्हेट लिमिटेड पॅन : 27AARCS1129E सीआयएन : U35122MH2011PTC22428
۶.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता :	६०३/६०४ क्लिफ टॉवर्स, लोखंडवाल कॉम्प्लेक्स, समर्थ नगर, क्रॉस रोड क्र. ३ ऑफ जे. पी. रोड, अधेरी पश्चिम, मुंब शहर, मुंबई महाराष्ट्र भारत ४०० ०५३.
₹.	यूआरएल वेबसाइट	
٧.	निश्चित मालमत्ता उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा तपशील	४ शिप्स सीडीचे स्क्वेअरपोर्ट शिपयार्ड प्रा लि., उसगाव, नवसे ४१५ ७०६ महाराष्ट्र
५.	मुख्य प्रोडक्ट्स/सर्व्हिसेसची प्रतिष्ठापित क्षमता	कॉर्पोरेट ऋणको कार्यरत नाही
ξ.	गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेल्या मुख्य प्रोडक्ट्स/ सर्व्हिसेसची मात्रा व मूल्य	तपशील उपलब्ध नाही
७.	कर्मचारी/ वर्कमेन यांची संख्या	शून्य
८.	गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील तपशील (शेड्युल्स समवेत) व दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित तारीखा संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध	सद्र माहिती प्रस्तावित ठराः अर्जाद्वारे प्राप्त करावी ळलल शिंशरवर्षसीीहळीळिपसऽसारळश्र.ले।
۲.	कोडच्या अनुच्छेद २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता उपलब्ध असलेले	पात्रता अर्हता निर्देशित विस्तृत माहितं ईओआय व आरपी मार्फत खालील ईमेर आयडी ळललींशिरवर्षीीहळळिपस सारळश्र.ला वरून प्राप्त करता येईल.
१०.	स्वारस्यांची अभिव्यक्ती स्विकृतीची अंतिम तारीख	१० फेब्रुवारी २०२५
११.	प्रस्तावित ठराव अर्जाची तरतूदीय सूची जारी करण्याची तारीख	२० फेब्रुवारी, २०२५
१२.	तरतूद सूचीचे आक्षेप सादरीकरणाची अंतिम तारीख	२५ फेब्रुवारी, २०२५
१३.	प्रस्तावित ठराव अर्जाची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	०७ मार्च, २०२५
१४.	प्रस्तावित ठराव अर्जाचे आयोजन ठरावाकरिता विनंती व माहिती उपक्रम जारी करण्याची तारीखा, मूल्यांकन मॅट्रीक्स व विनंती	१२ मार्च, २०२५
१५.	ठराव आराखडा साद्रीकरणाकरिता अंतिम तारीख	११ एप्रिल, २०२५
, ,,		

स्टीडफास्ट शिपींग प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रकरणा आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी-एन०१२२५/२०२२-२०२३/१४१३२

एएफए वैधता : ३१.१२.२०२५ संबंधित पत्ता : ४१०, ४ था मजला, ब्ल्यूरोज इंडस्ट्रीयल इस्टेट, मेट्रो मॉल व टाटा पावर पेट्रोल २०२५ पम्पजवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बोरिवली पूर्व ४००००६६ मुंबई ईमेल : ibc.steadfastshipping@gmail.com

मी श्री आयष महेश मांजरेकर वय २१ वर्षे. राहणार - रुम नं ०२. सखबाई चाळ नं ०२. हनमान नगर, प्रताप नगर रोड, गणेश मंदिर जवळ, भांडुप पश्चिम, मुंबई - ४०००७८ या सत्यप्रतिज्ञेवर शपथपर्वक असे लिहन देतो की.

माझे वडील महेश रघुवीर मांजरेकर हे दिनांक २३/१२/ २०२४ रोजी मयत असून ते महाराष्ट्र शासन ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसर ज जी समूह रुग्णालय भायखळा मुंबई येथे सुरक्षा रक्षक या पदावर ते नोकरी करत होते त्यांच्या मृत्युनंतर त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.

प्रतिज्ञाप्रत्र

अ.क्र.	नाव	नाते	वय			
٤.	श्रीमती मानसी महेश मांजरेकर	पत्नी	**			
۶.	विभावरी रघुवीर मांजरेकर	आई	৬१			
ж.	श्री आयुष महेश मांजरेकर	मुलगा	२१			
गुट्या वटीलांच्या निधना नंतर मी व उपरोक्त त्यकी असे आम्ही कायटेशीर वारम आहोत						

मी याद्वारे, सदर प्रतिज्ञापत्र लिहुन देतो की, माझ्या वडीलांच्या निधना नंतर मी व उपरोक्त व्यक्ती कायदेशीर वारस असून याबाबत जर कोणी काही वाद निर्माण केला किंवा हक्क संबंध सांगितला तर सदरची जबाबदारी पर्णपणे माझी राहील.

सदर प्रतिज्ञापत्र हे मे कोर्टात, राजीखुशीने व अक्कल हशारीने लिहन दिले, ते मे. तहसिलदार (अति) मी व उपरोक्त वारस आहोत हे दाखविणे कामी व वारस दाखला मिळणेकामी लिहन देत आहे. सदर वारस दाखला शासकीय/निमशासकीय येथे माझ्या नावे नोकरी मिळणेकामी सादर करत आहे. वर नमद केलेली सर्व माहिती खरी असन त्यांचे सत्यतेबाबत मी खात्री केली असन यामध्ये काहीही खोटे आढळन आल्यास मी भारतीय दंड संहिता कलम २०२३ नुसार २२९,२३६,२३७, च्य तरतदीनसार होणा–या कायदेशीर कारवाईस पात्र राहीन याची मला जाणीव आहे. पतिजाकार :

विनय जी. पाटील ठिकाण : मुंबई ऑडव्होकेट दिनांक: २३/०१/२०२५ माझ्या समक्षः

मध्य रेल्वे देखभाल आणि दुरुस्ती विभाग

खुली इ निविदा सूचना क्रमांक सीआर-डीआरएम (डब्ल्यू) बीबी-२०२५-०१ ऑफ २०/०१/२०२५ **अनक्रमांक १ : कामाचे नाव** : एमएसडी - एम एम कॉर्ड, व्हीडीएलआर - जेएनजे टीएमबीवार सेक्शन येथे हाईट गेजची देखभाल आणि दरुस्ती एडीईएन (एम) सेक्शनच्या अंतर्गत एमएनकेडी अंदाजित किंमत : रु २५९. ०४ लाख. **ईएमडी** : रु २२९५००. पूर्ण करण्याचा अवधी : १२ महिने **अनुक्रमांक २. कामाचे नाव** : ए) (१)सीएसएमटी – सीएसएमटी मुंबई येथे नव्या अनेक्स इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील स्टाफ कॅन्टिनचे नूतनीकरण. (२))सीएसएमटी – सीएसएमटी मुंबई येथे जीएम इमारतीमधील तळ मजल्यावरील स्टाफ कॅन्टिनचे नूतनीकरण. बी) (१) सीएसएमटी : सीएसएमटी मंबई येथील अनेक्स इमारतीमधील पढच्या बाजूचा कॉलम, बीम, छत, जिना, आणि जुन्या अनेक्स इमारतीमधील आतल्या भागातील पॅसेज यांचे नूतनीकरण. (२)सीएसएमटी - सीएसएमटी मुंबई येथील नव्या अनेक्स इमारतीमधील तसेच जुन्या अनेक्स इमारतीमधील कर्मचाऱ्यांच्या बैठकीची जागा, पॅसेज जिना यांची रंगरंगोटी. सी) सीएसएमटी - सीएसएमटी मंबई येथील नव्या अनेक्स इमारतीमधील वरिष्ट डीएफएम कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीची जागा यांचे नृतनीकरण, **अंदाजित किंमत** : रु २८८

अनुक्रमांक ४. कामाचे नाव : टीएनए, एसएसइ (वर्क्स) टीएनए येथे वर्ष २०२४- २५ करिता स्थानक इमारत, फलाट, आणि सेवा इमारती यांची किरकोळ देखभाल आणि दुरुस्ती. **अंदाजित किंमत** : र २५१. ५० लाख**. ईएमडी** : रु २२५८००. **पूर्ण करण्याचा अवधी** : १२ महिने.

११ लाख. **ईएमडी** : रु २९४१००. पूर्ण करण्याचा अवधी : १२ महिने.

अनुक्रमांक ५. कामाचे नाव : केजेटी - एलएनएल एसइ घाट येथे एमएचसी - टिकेडब्ल्यू यांच्या दरम्यान कॅच वॉटर ड्रेनची तरतूद आणि टेकडीवर भिंतीची उभारणी पाणी वाळविण्यासाठी (हे काम टेकडीवर करणे आवश्यक आहे जी रेल्वे पातळीच्या अंदाजे २००- २५० मीटर उंचीवर आहे). <mark>अंदाजित किंमत</mark>ः रु ७५९. ९५ लाख**. ईएमडी**ः रु ५३००००**. पूर्ण करण्याचा अवधी**ः १२ महिने अनुक्रमांक ६. कामाचे नाव : ना उपनगरी स्थानके (एनएसजी १ ते ४) येथे प्रत्येक फालाटावर काम उंचीच्या तसेच अधिक उंचीच्या पाणपोया कलरसह आणि उपनगरे (एसजी १ ते २) स्थानके येथे दिव्यांगजन प्रवाशांसाठी, ना उपनगरी (एनएसजी १ ते ४) : मुंबई सीएसएमटी, दादर, कल्याण लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, ठाणे, माथेरान, अमान लॉज, (एकूण ८ स्थानके) उपनगरी (एस जी १ ते २) अंबरनाथ, बदलापूर, डोबिवली, मुलुंड, भांडुप, मानखुर्द, सायन, ऐरोली, चेंबूर, गोवंडी, खारघर, कर्जत, कळवा, नेरुळ, टिळक नगर, उल्हासनगर, विञ्चलवाडी, वाशी, आंबिवली, बेलापुर, कॉटन ग्रीन, घणसोली, जई नगर, किंग्ज सर्कल, कोपुर खैराणे, खंडेश्वर, मान सरोवर, नाहर, सानपाडा, शिवडी, सीवूड, ठाकुर्ली, (३२ स्थानके) **अंदाजित किंमत** : रु ३११. ०० लाख. **ईएमडी** रु ३०५५००. पूर्ण करण्याचा अवधी : १२ महिने.

अनुक्रमांक ७. कामाचे नाव : ए) जुने टीआरडी उप स्थानक यांचे अधिकारी आणि सहकारी यांचे विश्रांती गृह केएसआरए येथे स्थलांतरित करणे एडीईएन (एम) जीपी यांचे अंतर्गत. बी) एडीईएन (एनइ केवायएन सेक्शन येथे टिटवाळा आणि व्हीएसडी स्थानक तसेच वसाहत येथील सांडपाणी व्यवस्थेची सधारणा, सी) वरिष्ठ डीईएन (एन इ) कार्यकक्षेत कल्याण इगतपरी सेक्शनच्या दरम्यान आरओबी अप्रोचेस येथे तसेच महत्वाच्या ठिकाणी अँटी क्रॅश बॅरिअर तरतूद. **अंदाजित किंमत**ः रु ५४८. ०६ लाख. **ईएमडी** : रु ४२४०००. **पूर्ण करण्याचा अवधी** : ०८ महिने.

अनुक्रमांक ८. कामाचे नाव : एडीईएन / एन इ / केवायएन अंतर्गत एसएसइ / डब्ल्यूकेएस टीएलए स्थानकांच्या दरम्यान केडीव्ही. व्हीएसडी आणि एएसओ स्थानकांचे सार्वजनिक एफओबी ज्यात एन ट्रसची दुरुस्ती, डेक स्लॅबची दुरुस्ती, कॉलम्स आणि जिना यांची दुरुस्ती आणि फ्लोअर बीम्स यांची दुरुस्ती. अंदाजित किंमत : २११. ७४ लाख. ईएमडी : रु २५५९००. पूर्ण करण्याचा **अनुक्रमांक ९. कामाचे नाव** : ए)दक्षिण पूर्व सेक्शनमध्ये केवायएन - एलएनएल दरम्यान मेन लाईन

पॅचेस आणि एलएनएल, बीव्हीटी, कज्जेटी, एबीएच, बियडी, व्हीजीआय यार्डांमध्ये फ्लॅश बट वेल्डिंग, बी) एडीईएन (एन) एलएनएल अंतर्गत ओव्हरड्यू एटी वेल्ड्स बदलणे आणि मुख्य लाईन वरील एटी वेल्ड्स कमी करण्यासाठी एफबी वेल्डिंग करून टीडब्ल्यूआर. कामाची अंदाजित किंमत : रु ४७०. ९९ लाख**. ईएमडी** : रु ३८५५००. **पूर्ण करण्याचा अवधी** : १२ महिने. **अनुक्रमांक ९०. कामाचे नाव** : ए) डीईएन (एलएम) सीएसएमटी यांच्या अंतर्गत मुंबई सीएसएमटी

ते कल्याण मख्य लाईन, सीएसएमटी ते मानखर्द (एचबी लाईन) येथील उद्यानानांमध्ये झाडांना पाणी घालणे, झाडांची कटाई करणे, उद्यानांमधील झुडपे नष्ट करणे, कीटकनाशके फवारणे, दररोज गावात काढणे, मृत झाडे काढून नव्या झाडांची लागवड करणे, उद्यानांची सुधारणा आणि देखभाल. बी) स्थानक उद्यानांना फेब्रिकेशन करून कुंपण घालणे. सी) कूपनलिकेचे माध्यमातून पाणी देण्यासाठी कूपनितका. डी) वरिष्ठ डीईएन (एलएम) सेक्शनमध्ये जीएम कार्यालय गार्डनचे बी पार्क गार्डन देखभाल आणि सधारणा, जीएम कॅम्प ऑफिस उद्यानाची हिरवळ देखभाल आणि सधारणा, फ्लॉवर बेड, फ्लॉवर पॉट आदींची देखभाल, झाडांना पाणी देणे, कचरा उचलणे २ वर्षांच्या कालावधीसाठी अंदाजित किंमत : रु ३७७. ६९ लाख. **ईएमडी** : रु ३३८९००. पूर्ण करण्याचा अवधी : २४ महिने वरील प्रमाणे नमूद केलेली निविदांसाठी निविदा बंद होण्याची तारीख आणि वेळ : अनुक्रमांक १ दिनांक ०५/०२/२०२५ सकाळी ११ वाजे पर्यंत, अनुक्रमांक २ दिनांक ०३/०२/२०२५ अनुक्रमांक ३ आणि ४ दिनांक १०/०२/२०२५, अनुक्रमांक ५ दिनांक १४/०२/२०२५, अनुक्रमांक ६, ७, ८ आणि ९ दिनांक १७/०२/२०२५ आणि अनुक्रमांक १० दिनांक १८/०२/२०२५ आणि त्या सकाळी ११ वाजता उघडण्यात येतील. २) इच्छूक निविदादारांना आवाहन करण्यात येते की आणि निविदा तसेच शुध्दीपत्र असल्यास त्याची माहिती जाणून घेण्यासाठी **www.ireps.gov.in** हे संकेतस्थळ पाहावे. ३) निविदादार वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या निविदांसाठी इलेक्ट्रॉनिकली केवळ www.ireps.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात. तसेच इ निविदेसाठी प्रत्यक्ष स्वरूपात निविदा सादर करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही, मानवीय स्वरूपात सादर करण्यात आलेली निविदा उघडली जाणार नाही आणि तिचा विचार केला जाणार नाही. ४) बोली सुरक्षा अनामत रोख स्वरूपात किंवा इ पेमेंट गेट वे च्या माध्यमातून किंवा बँक हमी बॉण्ड म्हणून कोणत्याही शेड्युल व्यावसायिक बँकेच्या माध्यमातून प्रपत्रात नमूद करण्यात आल्यानुसार भरणा करणे आवश्यक आहे. ५) अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्य) कार्यालय, मध्य रेल्वे दूरध्वनी क्रमांक ०२२- ६७४५ ५३२३ येथे संपर्क साधावा. ६) ही निविदा सार्वजनिक खरेदी धोरण आदेश दिनांकीत १६/०९/२०१७ च्या अनुसार आहे. निविदेचा संपूर्ण

बंद अवस्थेतील रेल्वे फाटक ओलांडण्यास मनाई आहे

तपशील **www.ireps.gov.in** येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. निविदेचा सविस्तर तपशील

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (कार्य) कार्यालय, मुंबई सीएसएमटी येथील सूचना फलकावर उपलब्ध

TENDER NOTICE

Sealed tenders are invited for project management consultancy (PMC) for GIRNAR MAHAL CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Regn. No. TNA (VSI) HSG (TC) 5374/ 92-93. Ambadi road, Vasai (W), District Palghar and within limits of Vasai-Virar Municipal Corporation survey no 199 per the conveyance deed date 26/1/2025 the last date of tender submission is 1/2/2025 at society office. The society reserves the right to reject any or all tender without assigning any reason whatsoever

Society Address: Girnar Mahal Ambadi Road, Vasai West, District

Contact Person: Jacintha Finch :- 8698736106 Timing :- 7pm to 8pm

PUBLIC NOTICE

IN THE COURT OF THE ADDITIONAL COURT- II AT JAMSHEDPUR ORIGINAL MAINTENANCE CASE NO:

354/24 Munazza Arshad Shaikh & Another

. APPLICANT VERSUS

Mohammed Junaid Ali Mohhammed Bharapurwala

OPP. PARTY

Mohammed Junaid Ali Mohhammed Bharapurwala, S/o Ali Mohhammed Bharanurwala Resident of Flat No. 2003. Bismillah Elite, Near J.J Junction, Shaikh Burhan Kamruddin Street, Nagpada Mumbai - 400 008 and also at "Lucknowi Andaaz" Shop No.351/353, New Market, Shaikh Memon Street, near Juma Masj id, Lahar Chawl, Kalbadevi, Mumbai- 400 002 Maharashtra.

Whereas the applicant Munazza Arshad Shaikh has filed this case in this Court U/s 144 of the B.N.S.S and notice have been issued through the speed post but you have failed to appear before this court

You are hereby directed to appear before this court Physically on 01.03.25 at 10:30 AM to answer the same failing which the case shall be heard Ex Parte in your absence in accordance with law. Given under my hand and seal of this court



(G.K Tiwary) Addl Principal Judge II Addl Family Court II East Singhbhum, Jamshedpur

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT on request of my client Mr. NARESHBABU BAROLIA, residing at 27 Croft Hill Road, Slough SL 2, U.K., Regarding residential Flat No. 28/28A, Third Floor, in "Mahesh Nagar No. 3 Co. Op. Her. Seciety Ltd." Lett. Nagar Road Hill Tiou, III Mariesti Nagar Road, Bhayander (West) Thane 401101. He is Younger Son of Late MRS. RUXMANI DUDARAM BAROLIA who was passed away on 13"December 2018 & LATE MR. DUDARAM LALUJI TARAJI BAROLIA, Jeist Owner of the above said Elet who was Joint Owner of the above said Flat, who was Joint Owler of the above said riat, win own passed away on 24"October1994, Leaving behind other Seven legal heirs of Deceased, (1) Late Mr. GOVINDRAM DUDARAM LALUJI BAROLIA (Elder Son Expired on Dt. 7th May 2022) (2) Late Mrs. HARDEVI PREMSINGH PANWAR Counter Married December Expired on HARDEVI PREMSINGH PANWAR (Younger Married Daughter Expired on Dt.7th April'2021) (3) Mr. CHAMANLAL DUDARAM BAROLIA (Younger Son). (4) Mr. MAHENDRA DUDARAM BAROLIA (Younger Son). (5) Mr. NARESHBABU DUDARAM BAROLIA (Younger Son). (6) Mrs. NIRMALA RAMESH MAWAR (Younger MAWAR MARTIEL DAUGHTEN IV.) RAPHA (6)Mrs. NIRMALA RAMESH MAWAR (Younger Married Daughter) (7) RADHA DUDARAM MAWAR (Younger Daughter) All seven members are class one Legal Heir as per The Hindu Succession Act. 1925. As seven are only legal heirs of the deceased Mrs. RUXMANI DUDARAM BAROLIA & Late Mr. DUDARAM LALUJI TARAJI PAROLIA

With the due procedure and submission of Affidavit and No Objection certificate from all legal heirs, have suggested, decided and agreed for transfer of the said share of ceased member, the of Mr. NARESHBABU DUDARAM of Mr. NARESHBABU DUDARAM
BAROLIA with full right in the above said
flat, having society share certificate no.-51,
a share of Rs.50/- each numbered 251 to
255, (both inclusive) in Mahesh Nagar No. 3
Co. Op Hsg. Society Ltd., registered No.TNA/(TNA)/HSG/(TC)//8856/1997-98 Dt.13/03/1997 for the above said Flat

Any person having any claim or right in respect of the said property by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is ereby required to intimate to the indersigned within 14 days from the date of ublication of this notice of his/her such

MANISH P. SHAH (Advocate) II, Aum Anand CHS Ltd., Opp. Axis Bank, on Road, Bhayander (W), Thane - 401101 Mob: 9323125294

PUBLIC NOTICE

Take notice that my client (1) Mrs. Samree Mohammad Imlak & (2) Ms. Faiza Ban intend to purchase from the Vendor Mrs Qamar Jahan Zahid Hussain, all rights, title and interest in respect off at No. 401 on the 4th Floor of the building No. "2" known as Gaurav Excellency CHS Ltd situate at MB Road, Opp Gauray Avenue, Mira Road (East) Dist. Thane-401107 containing by area admeasuring about 32 sq. meters Built up & Flat No. **401-A** on the **4th** Floor of the buildir No. "2" known as Gauray Excellency CHS Ltd situate at MB Road, Opp Gaurav Avenue Mira Road (E) Dist. Thane 401107 containing by area admeasuring about **49.85 sq**. meters n short, the said Flats. The Vendor has disclosed and represented to my client that original (1) Agreement dated 01st Octobe 2012 in R/o Flat No. 401 registered at the Office of the Sub-Registrar of Assuran Thane, under document No. TNN7-6823-2012 dated 01.10.2012 & Agreement dated 24th September, 2012 entered into betwee her and M/s. Ravi Development in R/o fla No. **401-A**, registered at the Office of the Sub-Registrar of Assurances at Thane, under document No. TNN7-6824-2012 on 01.10.2012 (both the Agreements) are reported to have been lost, misplaced and no traceable.

Any person or persons having any adveclaim, right, title or interest in the said or any part thereof either by way of inheritance claim from the legal heirs of the deceased heir ship, mortgage by way of deposit of title deeds, intimation of mortgage, lease, leave and license on substantial security deposit multiple sale, or lien charge, trust, easemer license, tenancy, injunction, possession exchange, including the lien of the bank financial institution, co-operative bank, private money lenders, attachment of the ncome tax authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents, to the undersigned at Office No 05, 1st floor, Asmita Orient, Above Coffee Café Day, Opp Rassaz Multiplex, Mira Road East 401107, within FIFTEEN days from the date of the publication hereof, failing which al such claims and/or objections, if any, will be considered as waived and abandoned.

For M/s. Zaigam & Jamshed Zaigam Rizvi Advocate Date:26/01/2025 कार्यालयाचा पत्ता-

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, धर्मादाय आयुक्त भवन पहिला मजला, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम, २२-नियम ७ व ७ ओ वाचावे)

बदल अर्ज क्र. सधआ/५/९४३४/२०२४

ज्याअर्थी, सार्वजनिक न्यासाचे नाव 'देवकुज चॅरिटेबल ट्रस्ट नोंदणी क्र **ई-८४२६/मुंबई'** या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त **सुनिल** रामनाथ सानप यानी सधआ/५/९४३४/२०२४ बदल अर्ज मा. सहायक धर्मादाय आयुक्त-५, बृहन्मु बई विभाग मुंबई याच्या कार्यालयात दाखल केलेला आहे.

अ. क्र. अभिलेखावरुन कमी करण्याचे नाव

श्रीमती. माधुरी अभय शहा

उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. सहायक धर्मादाय आयुक्त-प बृहन्मुबई विभाग मुंबई यानी दि. २०.१२.२०२४ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे त्याअर्थी हितसंबंध असलेल्या सर्व संबंधित लोकांना सदर नोटीसदारे कळविण्यात येते की. सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मा सहायक धर्मादाय आयुक्त-५, बृहन्मुंबई विभाग मुंबई यांच्यासमोर दाखल करावी अन्यथा सदर अहवालास आपली काहीही हरकत नाही असे समजुन सदर बदल अहवालावरती अतिम आदेश करण्यात येईल याची नोंद घ्यावी

आज दिनाक २४.०१.२०२५ रोजी माझ्या सहीनिशी व मा. धर्मादाय सह आयुक्त बृहन्मुबई विभाग मुंबई याच्या शिक्क्यानिशी दिली.



सही/ (प्र) अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई यांचेकरीता

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public at large that Shri. Bhalchandra Gopal Kadam was the legal and lawful owner of Flat No. A2/15, on 2nd Floor, admeasuring 370 Sq. Fts. Carpet area, in the society known as "Niwas Ratna Co-op. Hsg. Soc. Ltd.", situated at Mahesh Nagar, S.V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 104, bearing Plot No. 4, CTS No. 1384, Village – Malad, Taluka – Borivali

The said **Shri. Bhalchandra Gopal Kadam** was holding in his name 5(Five Shares of Rs. 50/- each bearing **Share Certificate No. 45** having distinctive no.'s from 221 to 225 (both inclusive).

It is to inform that **Shri. Bhalchandra Gopal Kadam** died intestate or 29/07/2006 leaving behind his Wife **Smt. Nita Bhalchandra Kadam** as his only surviving legal heir. The said **Shri. Bhalchandra Gopal Kadam** and **Smt. Nita Bhalchandra Kadam** had one Son namely **Shri. Nitish Bhalchandra Kadam** who died intestate on 21/05/1988 and he was a Bachelor and remained unmarried during his lifetime. Thereafter, the **Fla** No. A2/15 was transferred in the name of Smt. Nita Bhalchandra Kadan as the lawful owner and society transferred Share Certificate No. 45 in the

name of **Smt. Nita Bhalchandra Kadam** on 06/08/2006. All person/s having any claim/interest for the said **Flat No. A2/15 and Shar**e Certificate No. 45 or any part thereof by way of sale, exchange, agreement contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement reservation, legal heirship, succession, administration, maintenance otherwise howsoever is/are hereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at my office address, failing which the claims or demands, if any, c such person or persons will be deemed to have been waived off.

Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office Goregaon (West), Mumbai – 400 104. Place: Mumbai Date: 26.01.2025

EXHICON

EXHICON EVENTS MEDIA SOLUTIONS LIMITED

Corporate Identity Number (CIN): L74990MH2010PLC208218 Registered Address: Unit No. 134 & 146, 1st Floor, Andheri Industrial Estate, Plot No. 22, Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400053, Maharashtra, India Tel. No.: 1800 258 8103 | Website: https://exhicongroup.com/ E- Mail: info@exhicongroup.com / cs@exhiconevents.in

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING ("EOGM" OF EXHICON EVENTS MEDIA SOLUTIONS LIMITED ("THE COMPANY") IS SCHEDULED TO BE HELD ON TUESDAY, JANUARY 28, 2025 AT 09:00 A.M (IST) AT THE REGISTERED OFFICE OF THE COMPANY AT OFFICE NO. 134 & 146, 1ST FLOOR ANDHERI INDUSTRIAL ESTATE, PLOT NO. 22, VEERA DESAI ROAD, ANDHERI WEST, MUMBAI - 400053, MAHARASHTRA, INDIA

EXHICON EVENTS MEDIA SOLUTIONS LIMITED ("the Company") issued NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING dated January 02, 2025 sent through email or January 06, 2025 to all the Members of the Company for obtaining their approval for the tesolutions stated in the Notice of EOGM vide Resolution No. 01 to 03, The NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING and corrigendum to the Notice dated January 23 2025 has been dispatched to all the members of the Company with due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and the relevan circulars issued by the Ministry of Corporate Affairs, in the said notice of EOGM the Resolution No. 03 for To consider and approve the issue of Warrants convertible into Equity Shares or preferential basis to the non-promoter public category investor for Cash Consideration, the Heading and Content of Explanatory Statement of Resolution No. 03 is needed to be approve with the corrections and therefore the Board of Directors has approved the corrigendum to

Subsequent to the issuance of EOGM Notice, the Company has observed and deem i appropriate to bring the following further disclosure to the notice of members and stakeholders Accordingly, this corrigendum to the Notice of EOGM is being issued to the members and all other concerned stakeholders. This corrigendum shall be deemed to be an integral part of the Notice of EGM of the Company dated January 02, 2025.

The corrigendum to the Notice of EOGM will also be available on the website of the Compan https://exhicongroup.com/ and on the website of the BSE Limited at www.bseindia.com respectively.

In case of any query/ grievance's members are requested to email at cs@exhiconevents.ir

By order of the Board of Director

Date: 25/01/2025

Managing Director DIN: 03163591

PUBLIC NOTICE

To Whomsoever It May Concern,
Subject: Declaration and Request for Transfer of Ownership of All Movabl
and Immovable Properties in Favor of Mrs. Nazreen Begum W/o Ziaul Ha
under Mohammedan Law and Other Applicable Laws.

Under the instructions and on behalf of Mrs. Nazreen Begum W/o Ziau Haq, residing at Room No. 3/38, Khimji Nagji Chawl, S. B. Road, Lower Parel, Mumbai- 400013, this public notice is issued to create evidence claiming ownership, and seeking transfer of all movable and immovable properties in India, as detailed below, from relevant government authorities financial institutions and other contine. inancial institutions, and other entities.

financial institutions, and other entities.

During his lifetime, Late Shamim Siddiqui, the maternal uncle of Mrs Nazreen Begum, executed a registered Will dated 18/12/2021 (Registration No. 266/2021, District Kaushambi, Uttar Pradesh), bequeathing all his movable and immovable properties exclusively to her. Subsequently, on 16/02/2024, he transferred ownership of all the properties through an oral gift (Hiba) under Mohammedan Law in the presence of credible witnesses. This transfer satisfied all the legal conditions of a valid Hiba, including declaration by the donor, acceptance by the donee, and delivery of possession.

Trishul Building No. 2, Room No. 427, 4th Floor, Sitaram Jadhav Marg, Lower Parel West, Mumbai- 400013. P Room No. 38, 1st Floor, Plot No. 463S/3, Khimji Nagji Chawl, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013.

Room No. 432, 4th Floor, Tapovan, Senapati Bapat Marg, Lower Parel Any other immovable properties owned or held by Late Shamim Siddiqui

Movable Properties:

 All bank accounts and fixed deposits held by Late Shamim Siddiqui in any financial institution across India. All insurance policies and corresponding benefits in favor of Late Shamim Siddiqui

Gold, silver, diamonds, and any other valuable securities or jewel Any movable assets, including vehicles, investments, bonds, or financial instruments, held in the name of Late Shamim Siddiqui.

Original property-related documents and other valuables belonging to Late Request for Transfer:

Through this public notice, all government authorities, financia institutions, including but not limited to MHADA, MCGM, MMRDA, the Government of Maharashtra, landlords, banks, insurance companies and any other concerned entities, are hereby requested to transfer the ownership, title, and rights of all the aforementioned movable and immovable properties in favor of Mrs. Nazreen Begum Wio Ziaul Haq, as she is the land to the control of the Shearing Stidting and the shearing Stidting Stidting. awful heir, legatee, and donee of Late Shamim Siddiqui.

Objection Period:

Any person, authority, or entity having objections or claims against the ownership or transfer of these properties is required to notify the undersigned within 15 days of this publication. Failure to do so will result in the presumptior of no objections, and the concerned authorities will proceed to effectuate the

Unauthorized claims or interference with the ownership of these properties shall be dealt with strictly in accordance with the law.

Date: 26.01.2025 This notice is issued by:

Sd/Manoj Jaiswal & Associates
Advocates, High Court

Office Address: 130, 2nd Floor, Bldg. No. 23, Great Western Bldg.,
MCC Lane, Kala Ghoda, Mumbai-400001.
Contact: +919323261034 | Email: advmpj@gmail.com

issued on behalf of: Mrs. Nazreen Begum W/o Ziaul Haq Address: Room No. 3/38, Khimji Nagji Chawl, S. B. Road, Lower Parel, Mumbai- 400013.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public at large that Shri. Girdhar Thimappa Kotian (alias) K. Giridhar (alias) Giridhar Thimappa Kotian (alias) K. Giridhar Kotian was the legal and lawful owner of Flat No. 202, on 2nd Floor, admeasuring 600 Sq. Fts. Carpet area, in the society known as "Lok Ratna Co-op. Hsg. Soc. Ltd.", situated at Plot No. 26, Pushtikar Society, Ruberts, State Estate, Jogeshwari (West), Mumbai - 400 102, bearing CTS No. 248/1.

Village – Bandivali, Taluka – Andheri. The said Shri. Girdhar Thimappa Kotian (alias) K. Giridhar (alias) Giridha Thimappa Kotian (alias) K. Giridhar Kotian was holding in his name 5(Five Shares of Rs. 50/- each bearing Share Certificate No. 4 having distinctive no.'s from 16 to 20 (both inclusive).

It is informed that Shri. Girdhar Thimappa Kotian (alias) K. Giridhar (alias) Giridhar Thimappa Kotian (alias) K. Giridhar Kotian died intestate on 22/09/1995 at Mangalore and his Wife Smt. Kumud Giridhar Kotian died intestate on 21/10/2023 leaving behind Mrs. Deepa Kapeel Lonikar (Daughter) and Shri. Jiten Girdhar Kotian (Son) as their only legal heirs and representatives and they are legally the owners of Flat No. 202 and the said egal heirs are intending to sell the said Flat to prospective purchaser Mrs.

All person/s having any claim/interest for the said Flat No. 202 or any parthereof by way of sale, exchange, agreement, contract, gift, lease, lien. charge, mortgage, trust, inheritance, easement, reservation, legal heirship succession, administration, maintenance or otherwise howsoever is/are nereby requested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at my office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been waived off

Vitesh R. Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office, Date: 26.01.2025. Goregaon (West) Mumbai – 400 104

PUBLIC NOTICE

NOTICE that MR. MANISH MANSUKHLAL SHAH is the owner and in possession of flat No. A-7, On First Floor, Dahisar Apartment Co-Operative Housing Society Limited., ituated at Chatrapati Shivaji Road, Dahisar East, Mumbai-400 068, (hereinafter called as "THE SAID FLAT") along with the 5 (Five) shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos.01 to 05, vide Share Certificate No. 01 issued by the Dahisar Apartment Co-Operative Housing Society Limited., (hereinafter called as "THE SAID SHARES") for the sake of brevity it may be referred to as "THE SAID PROPERTY" (more particularly described in the schedule hereunder written).

By an Agreement for Sale dated 24.02.1994, MR. NALIN JAMNADAS TEJURA

ive sold the said Property to 1] MR. MOHAN PARSRAM CHELLANI AND 2] MRS. RAJANI MOHAN CHELLANI

That MR. MOHAN PARSRAM CHELLANI expired on 26.02.2011 leaving behind his vife MRS. RAJANI MOHAN CHELLANI and MR. UMESH MOHAN CHELLANI are the nly legal heirs as per Succession Law in respect of the said property. Mr. Umesh Mohan Chellani has given No Obiection for transfer of shares in favour of Smt. Raian Mohan Chellani vide Affidavit Dated 02nd February, 2012 which is duly notarized on 03

February, 2012.

By an Agreement for Sale dated 31.01.2012, MRS. RAJANI MOHAN CHELLANI have sold the said property to MR. MANISH MANSUKHLAL SHAH duly stamped and registered bearing Registration No. BDR-16/864/2012 on Dated 31.01.2012. Any person or persons having any claim, objection, right or interest in the said property or any part thereof by way of sale, transfer, assign, mortgage (equitable or otherwise), exchanging, inheritance, lease, easements, right of way, tenancy, lien, licence, cifft beguest, trust, maintenance, possession, lisnendence or any licence, gift, bequest, trust, maintenance, possession, lispendence or any encumbrances or any attachment are requested to make the same known in writing along with the supporting documents and/or any evidence by Registered Post A.D. to me at the address given below within the period of 14th day from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of or this notice with copies or such documents and other proofs in support of claims/objections for the transfer of the said property and regarding the title of the said property. If no claims/objection is received/raised within the period prescribed above, then my clients has liberty to purchase the Ownership rights in respect of said property, failing which the transfer will be completed without reference to any such claims and the same if anywill be deemed to have been waived or abandoned in favor my client. same if any will be deemed to have been waived or abandoned in favor my client.

SCHEDULE OF THE PROPERTY ALL THAT Flat No A-7, on First floor, admeasuring 792 sq.ft Built up Area, in society known as Dahisar Apartment Co-Operative Housing Society Limited., situated at Chatrapati Shivaji Road, Dahisar East, Mumbai-400 068, along with the 5 (Five) shares of Rs.50/- each bearing Distinctive Nos.01 to 05, vide Share Certificate No. 01 issued by he Dahisar Apartment Co-Operative Housing Society Limited., situate on land bearin C.T.S. No. 1198 of Village Dahisar Taluka Borivali within the district and sub-district of Mumbai City and Mumbai Suburban District and within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai. Ms. Ankita C. Jain

Place: Mumbai

Advocate High Court. 27/156, M.H.B. Colony, S.N. Dubey Road, Chunnabhati, Dahisar (E), Mumbai – 400 068

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/S Indian Winding Works, through its partner 1) Mr Sharad Dwarkanath Kale 2) Mr Gopalkrishna Guna Todurkar are the owner of the under mentioned property more particularly described in the schedule hereinunder written. The said M/s. Indian Winding Works have agreed to sell there under mentioned property more particularly described in the schedule to my clients free front all encumbrances, claim and demand. All persons having any claim against or to the said property by way of mortgage, gift, sale, lease lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned advocate at his office being Gala number 1, New Vaihhav C.H.S Ltd, Opposite Shivsena office Charai Joshiwada Thane West within 15 days from the date of publication hereof otherwise the sale will he completed without reference to such claim and the same, if any, will be considered as waived.

THE SCHEDULE HEREINABOVE REFERRED TO

All that piece and parcel of land bearing Shop No.1 admeasuring about 118 sqft and Shop No 2, Admeasuring 118 Sqft on the Ground Floor in the MANIK APARTMENT in the Society known as MANIK CHS LTD Constructed on the Piece and Parcel of the land bearing Tikka No 2, CTS No 163, A,B,C,D,E Adm 361 Sqyrds lying being situated at village Chendani Koliwada within the limits of Thane Muncipal Corporations and bounded by 4 sides as follows:-

ON AND TOWARDS NORTH: Municipal Road ON AND TOWARDS SOUTH: Tikka No 2, CTS No 185

ON AND TOWARDS EAST: Municipal Galli ON AND TOWARDS WEST: Municipal Galli Dated 25th Jan 2025

Advocate Roshan M Shetty

Equitas Small Finance Bank Ltd

(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)

No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai - 600002. **POSSESSION NOTICE**

Loan/Facility Account No's 700000732168/ EMFMUMBA0024387&700000612159/ ELPMUMBA0024388

Whereas, The Authorized Officer of the Equitas Small Finance Bank Limited Ltd a Banking Company incorporated under the Companies Act, 1956 and carrying on the Banking Business under the Banking Regulation Act, 1949 having its registered office at 4th Floor, Phase – II, Spencer Plaza, 769, Anna Salai, Chennai, Tamil Nadu – 600002, State Office at Equitas Small Finance Bank Limited, 501, Ashayog Apartment, Behind S.P. College, CTS 2104, Sadashiv Peth, Pune, Maharashtra – 411030 and One Of The Office at Equitas small Finance Bank Limited, 305-306, 3rd Floor, Abhishree Adroit, Near Sunrise Mall, Mansi Circle, Judges Bunglow Road, Bodakdev, Ahmedabad, Gujarat –380015, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 23.06.2022 calling upon Applicant/Borrower/Co-Applicant/Co-Borrower/Guarantors/Mortgagors (1) Mr. Ashraj Shamshad Shaikh S/o Mr. Shamshad Shaikh (Applicant/Borrower & Mortgagor) (2) Mr. Samre Alam Shaikh S/o Mr. Shamshad Shaikh (Co- Applicant/ Co-Borrower) to repay the amount mentioned in the notice being Rs. 16,19,432/- (Rupes Sixteen Lakhs Nineteen Thousand Four Hundred Thirty Two Only) as on 20.06.2022 with subsequent interest, penal interest, charges, costs etc as per the agreement(s) within

60 days from the date of receipt of the said notice. The Applicant / Borrower/ Co-Applicant/Co-Borrower/Guarantors/ Mortgagors, having failed to repay the amount, notice is hereby given to the Applicant/Borrower/Co-Applicant/ Co-Borrower/Guarantors/ Mortgagors in particular and the public in general that pursuant to the Order of District Magistrate, Raigad, Alibag passed on 03.03.2023 the undersigned authorized officer through Tehsildar has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 21st day of January of the year 2025.

The Applicant / Borrower/ Co-Applicant/Co-Borrower/Guarantors/ Mortgagors attention is invited to provisions of sub- section (8) of Section 13 of the said Act, in respect of time available, to redeem the secured assets.

avanaure, to reuse in the secured assets.

The Applicant / Borrower/ Co-Applicant/Co-Borrower/Guarantors/ Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Equitas Small Finance Bank Limited for the amount of Rs. 16,19,432/- (Rupees Sixteen Lacs Nineteen Thousand Four Hundred Thirty Two Only) as on 20.06.2022 and interest thereon from 21.06.2022.

SCHEDULE OF THE SECURITY (S) RESIDENTIAL PROPERTY OWNED BY MR. ASHRAJ SHAMSHAD SHAIKH S/O MR. SHAMSHAD SHAIKH

All that pieces and parcels of residential property bearing Flat No. 202, area admeasuring 23.09 Sq. Mtrs. Carpet area on 2nd Floor in Building known as "Kailash Apartment" constructed on NA Land bearing Survey No. 148/4, lying being and situated at Village Mamdapura, Taluka- Karjat and District- Raigad, and within the limits of Neral Sankul Vikas Pradhikaran Kaksh, Gram Panchayat Vibhag, Raigad, Zillaparishad, Alibag, Maharashtra with all present and future structures thereon and bounded by

Four Corners of property - North : Road, South : Plot, East : Building, West : Road Date - 21.01.2025 Authorized officer Place - Raigad **Equitas Small Finance Bank Ltd**

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED

Corporate Office: "Chola Crest", C54 & C55, Super B-4, Thiru Vi Ka

Industrial Estate, Guindy, Chennai-600032, Tamil Nadu, India., Branch Office:
Cholamandalam Investment and Finance Company Limited, 2nd floor, Lotus IT Park, Office
No.203, Village Panchpakhadi, Thane (MH) - 400604., Contact No: Mr. Tejas Mehta, Mob. No. 9825356047, Mr.

Muhammed Rahees - 8124000030 / 6374845616, & Mr. Ravsaheb Anuse, Mob.No. 9834119898

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit

Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower / Co-Borrower/ Mortgagor (s) that the below described immovable proper ies mortgaged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorised Officer of Cholamandalam investment and Finance Company Limited the same shall be referred herein after as Cholamandalam investment and Finance Company Limited. The Secured Assets will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. It is hereby informed to General public that we are going conduct public E-Auction through website https://chola-lap.procure247.com/

٦٤	.No. Account No. and Name of Borrower, Co-borrower	, Mortgagors	Date & Amount	Descriptions of the property/ Properties	Reserve Price
ľ	LAN: HE01ASI00000026552, 1) Rupali Shashikani		as per Demand	Flat No. 09, On the Ground Floor, Adm. 225 Sq. Fts., Carpe	Earnest Money
ı	2) Shashikant Rajaram Velekar, 3)Sai Samarth Poli B		Notice U/S 13(2)	Area, In The Building No. 03 Known As Binakumari And The	Deposit
ı	all are at Glass Company, Room No.01, Ghatipada, Be Flour mill, Br Road, Mulund, Mumbai-400080., 4)Rupali		11-06-2024,	Society Known As Binakumari (S.R.A.) Co.Op. Hsg. Society Known As Binakumari (S.R.A.) Co.Op. Hsg. Society Known As Binakumari (S.R.A.)	
ı	Welekar, 5) Shashikant Rajaram Velekar, 6)Sai Samar		Rs.22,61,721/-	Ltd. Situated at Roshanlal Patra Chawl, Mahatma Phuli Road, Mulund (East) Mumbai- 400 081, Land Bearing	
ı	Kendra all are at Flat No. 09, Ground Floor, Buildin		as on	C.T.S. No.455(Pt), 456, 457A,459A, 459B, 460, 461, 463	
ı	Binakumari Co.Op. Hsg. Soc. Ltd. Situated At Roshanlal	Patra Chawl,	06-06-2024	464, 465, 466 And 469(Pt) of Village - Muluno	Rs.2,67,800/-
ı	Mahatma Phule Road, Mulund (East) Mumbai- 400 08			(East), Taluka-Kurla And District- Mumbai Suburban.	Rs.50,000/-
L	Mulund (East), Taluka-Kurla And District- Mumbai Suburl			CES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN	110100,000
F	LAN: HE01TNE0000003064	07-08-202		on The 5th Floor. Admeasuring About 39.01 Sq. Mtrs.	Rs.63,00,000/-
Т	1) Narendrajit Kaur Rajbir Sing Bamrah, 2) Rajbirsing		'	In. Building No. 1 Known As Krishna Green Land Park s Ltd. Constructed On Land Bearing Survey No. 46. 47/3.	
Т	Sulakhan Bamrah, 3)M S Industries all are at Flat No. 503, 5th Floor, Building No. 1,Krishna Green Land Park			3/13(Part) Of Village: Vadavali. Taluka & District: Thane.	Rs.6,30,000/-
ı	Chs Ltd., Kasar Vadavali, Taluka & District Thane 400619			ICES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN	Rs.1,00,000/-
1	LAN: HE01SAI00000029483 11	-06-2024, Fla	nt No. 401, on th	e 4th Floor, Adm. 414 Sq. Feet (Carpet Area), In The	Rs.53,82,000/-
Т	1) Anthony Varghese, 2)Anthony Civil Contractor,			nown As shanti Park & Society Known As B-33/34 Shivali	
Т	1 1 3 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	, , ,		e Certificate), Constructed on Land Bearing S. No. 223,	Rs.5,38,200/-
Т	at 401, B Wing, Gokul Village, B-33/34, Shivali Chsl,			Mira Bhyandar, Tal. & DistThane.	Rs.1,00,000/-
ŀ		1=		LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN	
ľ	LAN: HE01ROB00000029010, 1)Dnyaneshwar Harish 2)Om Sai Building Materials Supplier, 3)Shobhana			Flat No, 704, On the 7th Floor, Wing B, Adm. 45.15 Sq. Mtrs. (Carpet Area) In The Building No. 1, Known As lily	Rs.82,62,000/-
Т	Shinge all are at House No 87, Shendoba Mandir, Kasa			& Project Known As cosmos Orchid, Constructed On	
ı	Thane, Ghodbunder Road, Thane - 400615., 4) Dnyano			Land Bearing S. No. 42/3 (P), 40/4, Zone No. 13/48-	Rs.8,26,200/-
Т	chandra Shinge, 5)Om Sai Building Materials Suppli			1B/4(As Per Index-II-3389/2018), Situated At G.B. Road	Rs.1,00,000/-
ı	Dnyneshawar Shinge all are at Flat No. 704, 7Th Floor		B 03-08-2024	Kasar, Village- Vadavli, Tal. & Dist Thane-400607.	T KNOWN
Ŀ	Wing, Cosmos Archid, G.B Road, Kasar Vadavali, Th	nane 400607		ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NO	JI KNOWN
ľ	LAN: ML01MAI00000045325	11-06-2024,		On The 6th Floor, (Floor As Per Possession Letter) Adm pet Area) (As Per Release Deed), In The Building No. 2	Rs.41,40,000/-
1	1)Dinesh Atmaram Bhandari, 2)Satish Atmaram	Rs.		own As Indrayani SRA CHSL, Constructed On Land	Rs.4,14,000/-
Т	Bhandari, 3)Shree Ekveera Power Laundry	23,04,895/-		LC 973 974 986 To 992 Situated At Dheerai Ganga	113.4, 14,000/*

Rakhee Satish Bhandari all are at 605, Tenant Building

2 Wing A Indrayani Sra Chsl. Dheerai Ganga Layout

23,04,895/
as on

Layout, Chinch Bunder Road, Village-Malad (West) Mumbai-400064. Rs.50.000/-2. Wing A, Indrayani Sra Chsl, Dheeraj Ganga Layout, 06-06-2024 Chin Bund Road, Malad West, Mumbai-400064 ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN Property 1: Flat No.103, On 1st Floor, Building No.A-6, Adm. 600 Sq. Ft.(Carpet Area), In The Bldg. Known As "Chhabhaiya Park", In The Society Known As "Chhabhaiya LAN: HE01ROB00000014236 & HE01ROB00000032077 1) Anil Security And Personnel Services Private Limited. Rs. 87,12,000/-Park", In The Society Known As "Chhabhaiya CHSL", Kapurbawdi, Bhiwandi Road, Opp. Balkum Fire Station, 2)Anil Jwalaprasad Dubey, 3)Madhuri Jwalaprasad Dubey, Rs. 8,71,200/-4)J.P Enterprises all are at A-1, A-2/54 Chhabhaiya Park Constructed On The Land Bearing S.No.116, Hissa No.1, 2 And Kapurbavdi Bhiwandi Road Thane West -400607, 5)Anil Security 12-07-2024 Rs.1,00,000/-And Personnel Services Private Limited, 6) Anil Jwalaprasad 3 And S.No.125. Hissa No. 2 And 6A Part Adm. 11.110 Sq.Mts., Situated At Village-Majiwade, Tal. & Dist. Thane. Dubey, 7)Madhuri Jwalaprasad Dubey, 8)J.P Enterprises all are at Flat No.103,1st Floor, Building No.A-6, Chhabhaiya CHSL, 40,65,407/ Property 2: Flat No. 104. On 1st Floor, A Wing, Adm. With Kapurbawdi, Bhiwandi Road, Opp. Balkum Fire Station Situated At Village-Majiwade, Tal. & Dist.Thane West- 400607., 9)Anil errace 440+700 Sq. Ft. (Carpet Area), In The Bldg. Known As Rs. 1,47,62,000/-"Vardhman Vatika. In The Society Known As "Vardhman Vatika" A & B Chsl", Opp. Tatvadnyan Vidyapith, Ghodbunder Road, Constructed On The Land Bearing S. No. 21(Pt) And S.No. 22(Pt), Gut No. 32/1 Rand 32/2 P, Situated At Chitalsar Des Security And Personnel Services Private Limited, 10) Anil Rs. 14,76,200/-Rs.1,00,000/-

Jwalaprasad Dubey, 11) Madhuri Jwalaprasad Dubey, 12) J.P Enterprises all are at Flat No. 104, On 1" Floor, A Wing, Vardhman Vatika A & B CHSL", Opp. Tatvadnyan Vidyap Manpada, Thane. ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NOT KNOWN Ghodbunder Road, Situated At Manpada, Thane West 400607 LAN: HE02MAI0000006666 & X0HEMAI00001572349 Property 1: Apartment No. 501 On The 5th Floor Rs. 5,77,50,000/-

1)Yasin Adamji Godil, 2)Farook Adamji Godil, 3) Yasmin Yasin Godil, 14-05-2024. 4) Naseema Farook Godil, 5)Maruf Farook Godil, 6) Gujrat Dyeing Works 7)Visma Fashion Embroideri Pvt Ltd all are at Flat No 502, 5th Floor, Villa Rosa Building, Cts/680, 24th/30th Road, Bandra West Mumbai 400050., 8)Yasin Adamji Godil, 9) Farook Adamji Godil 10)Naseema Farook Godil, 11) Maruf Farook Godil, 12)Visma Fashion Embroideri Pvt Ltd, 13)Gujrat Dyeing

2,34,70,304/as on Works, 14) Yasmin Yasin Godil all are at Flat No 501, 5th Floor, Vill 06-05-2024 Building, Cts/680, 24th/30th Road, Bandra West Mumbai 400050. 15) Visma Fashion Embroideri Pvt Ltd Block 369 P B4 B5 Near Hanjan Navapara Taluka

Adm. Carpet Area 1050 Sq. Ft. Along With Open Parking Space No. P0005, In The Building Known As "Villa Rosa" Situated At 24th & 30th Road". Property 2: Apartment No. 502 On The 5th Floor Rs. 5,77,50,000/ Adm. Carpet Area 1050 Sq. Ft. Along With Open Parking Space No. P0006, In The Building Known As "Villa Rosa" Situated At 24th & 30th Road

Mangroi , 27 Gujarat 394110, **16) Gujrat Dyeing Works** 4, Shivaji Nagar, Jary Mary Kurla Andheri Road, Kurla, Mumbai Maharashtra 400072.

Rs. 57.75.000/-

Rs.1,00,000/-

Rs.1,00,000/-

E-Auction Date and Time: 27-02-2025 at 11:00 am to 1:00 PM (with unlimited extension of 3 min each), EMD Submission Last Date: 26-02-2025 (Up to 5.30 P.M.); Inspection Date: As Per Appointment

- All Interested participants/bidders are requested to visit the website https://chola-lap.procure247.com & www.cholamandalam.com/news/auction-notices Fordetails and support, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030 / 6374845616, Email id: CholaAuctionLAP@chola.murugar pa.com. For eAuction training alone, contact M/s. Procure247; Vasu Patel - 9510974587.
- For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com & https://cholamandalam.com/news/auction-notices to take part in e-auction

THIS IS ALSO A STATUTORY 30 Day SALE NOTICE UNDER RULE 8(6) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES,2002 Date: 26-01-2025, Place: Mumbai Sd/- Authorized Officer, Cholamandalam Investment and Finance Company Limited.